


Step 1:



The screenshot shows the 'MASTER ADMIN LOGIN' page. At the top is the logo of the Ministry of National Education. Below it, the text reads 'MASTER ADMIN LOGIN' and 'Please sign in to get access.'. There are two input fields: 'UDISE Code' and 'Password'. A red arrow points to the 'Password' field with the text 'Password बनविण्यासाठी येथे click करा'. Another red arrow points to the 'Password' field with the text 'Password बनवलं असेल तर इथे UDISE code आणि password टाकून login करा'. Below the input fields, there is a link that says 'Click here for Password Generation' with a red arrow pointing to it and the text 'Password बनविण्यासाठी इथे खाली click करा'. At the bottom is a red 'Signin' button with a right-pointing arrow.

Step 2:



The screenshot shows the 'PASSWORD GENERATION' page. At the top is the logo of the Ministry of National Education. Below it, the text reads 'PASSWORD GENERATION' and 'Please sign in to get access.'. There are two input fields: 'UDISE Code' and 'Principal Mobile No.'. A red arrow points to the 'UDISE Code' field with the text 'इथे UDISE code टाकावा'. Another red arrow points to the 'Principal Mobile No.' field with the text 'इथे principal चा registered mobile नो. टाकावा'. At the bottom is a red 'Signin' button with a right-pointing arrow.

Step 3:

MASTER ADMIN LOGIN

Enter OTP received on your Registered Mobile No.

Enter OTP sent to Registered Mobile No. ▾

Signin ▶

इथे registered mobile नो. वर आलेला otp टाकावा

Step 4:

GENERATE NEW PASSORD

Generate Password for Login into system

Password

Confirm Password

Signin ▶

इथे नवीन password बनवून घ्या

नवीन बनवलेला password परत टाका

Step 5:

इथे UDISE code आणि नवीन बनवलेला password टाकावा

**Password बनविण्यासाठी इथे खाली click करा
Click here for Password Generation**

Step 6:

इथे आपण मुलांची माहिती भरू शकता

इथे आपले BEO कडून approve झालेले मुलांची माहिती बघू शकता

काही अडचणी असल्यास या नो. वर whatsapp करू शकतात

असेल तर, त्या मुलांची माहिती इथून बघू शकतात आणि माहिती दुरुस्ती करून पुन्हा verification साठी पाठवू शकतात

Step 7:

The screenshot shows the 'Students List' page. At the top, there is a breadcrumb 'Home / Students List'. A red button labeled 'New Student Entry' is highlighted with a red arrow and the text 'मुलांची माहिती भरण्या साठी इथे click करा'. Below this, there is a search bar and a table area that says 'NO DATA FOUND' and 'No data available in table'. At the bottom, a green button labeled 'SUBMIT FOR VERIFICATION' is highlighted with a red arrow and the text 'सर्व मुलांची माहिती भरल्या नंतर BEO Verification साठी खाली click करा'.

Reports:

The screenshot shows the 'Reports' menu in a dashboard. The menu items are: Students Entry Summary, Scholarship Approved Summary, Students Data Entry Report, Students Submitted to BEO, and Scholarship Approved Students. Red arrows point from these items to descriptive text in Marathi. 'Students Entry Summary' is linked to 'माहिती भरलेल्या विद्यार्थी ची summary'. 'Students Submitted to BEO' is linked to 'BEO ला पाठवलेल्या विद्यार्थी यांची यादी ची रिपोर्ट'. 'Scholarship Approved Summary' is linked to 'शिष्यवृत्ती approve झालेल्या विद्यार्थी ची यादी'. 'Scholarship Approved Students' is linked to 'शिष्यवृत्ती approve झालेल्या विद्यार्थींची summary रिपोर्ट'. The text 'Jalgaon Developed By SSPL-Jalgaon' is also visible.